



## ॥ अथ श्रीसार्वांसच्चरित ॥ अध्याय ३३ ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ श्रीसद्गुरुसार्वांनाथाय नमः ॥ आतां नमूं संतसज्जन । होतां जयांचे कृपावलोकन । तात्काळ पातकपर्वत-दहन । कलिमलक्षालन रोकडें ॥१ ॥ जयांच्या उपकारांच्या राशी । फिटी न जन्मजन्मांतरासी । सहज बोलें हितोपदेशी । परम अविनाशी सुखदाई ॥२ ॥ हें आपुलें हें पराचें । नाहीं जयांचे चित्तास ठावें । भेदभावावृत संसृतीचे उठावे । मनीं नुमटावे जयांचे ॥३ ॥ पूर्वील अध्यायीं जाहलें श्रवण । गुरुगरिमें अंशनिरूपण । आतां ये अध्यायीं श्रोतेजन । परीसा कीं महिमान उदीचें ॥४ ॥ मागमागोनि दक्षिणा घेत । दीनां दुबळ्यांस धर्म करीत । उरल्याच्या मोळ्या खरीदीत । ढीग रिचवीत काष्ठांचे ॥५ ॥ तयां शुष्क काष्ठांप्रत । सन्मुख धुनीमाझीं होमीत । तयांची राख होई जी अमित । उदी ती ओपीत भक्तांस ॥६ ॥ शिरडीहुनी गांवीं परतां । बाबांपाशीं रजा मागतां । उदी देण्याचा परिपाठ होता । ठावें हें समस्तां भक्तांस ॥७ ॥ किंबहुना आणा उदी म्हणतां । खरी अनुज्ञा झाली आतां । म्हणोन ज्याचे त्याचे चित्ता । परताया उल्हासता वाटतसे ॥८ ॥ तैसेंच शिरडींत वास्तव्य असतां । माध्यान्हीं आणि सायंप्रातः । बाबा कोणासही उदी न देतां । रिक्तहस्ता न पाठवीत ॥९ ॥ हाच प्रत्यहीं होता क्रम । परी त्या उदीचा काय धर्म । मशिदींत धुनी कां अविश्रम । कां हा उपक्रम नित्याचा ॥१० ॥ विभूतिदानीं मनोगत । बाबा काय सुचवीत । हें

दृश्य सकल विश्वांतर्गत । राख हें निश्चित मनीं उमजा ॥११॥ देहही पंचभूतांचे काष्ठ । भोग भोगावया  
 अवशिष्ट । भोग सरतां पडेल निचेष्ट । होईल विस्पष्ट ही राख ॥१२॥ तुमची माझी हीच स्थिती । तियेची  
 तुम्हांस व्हावी स्मृती । अहर्निश मजही जागृती । तदर्थ विभूती देतसें ॥१३॥ अखिल विश्व मायाविजृभित । ब्रह्म  
 सत्य, ब्रह्मांड अनृत । याची खूण ही उदी सत्य । निश्चितार्थ हा माना ॥१४॥ येथें नाहीं, कोणी कुणाचें । दारा,  
 पुत्र, मामे, भाचे । नम आलें नम जायाचें । उदी ही याचें स्मारक ॥१५॥ उदीचें या केलिया चर्चन । आधि-  
 व्याधी होती निरसन । परी या उदीचा तत्त्वार्थ गहन । विवेकपूर्ण वैराग्य ॥१६॥ देववेल ती देऊनि दक्षिणा ।  
 साधाया प्रवृत्ति वैराग्यलक्षणा । पुढें मग निवृत्ति वैराग्यखुणा । कळतील आपणां हळू हळू ॥१७॥ आलें जरी  
 वैराग्य हातीं । विवेक जरी नाहीं संगतीं । तरी तयाची होईल माती । म्हणून विभूती आदरा ॥१८॥ विवेक-  
 वैराग्यांची जोड । तीच ही विभूती-दक्षिणेची सांगड । बांधिल्यावीण भवनदीची थड । अति अवघड  
 गांठावया ॥१९॥ लहान थोर दर्शना येत । चरणीं बाबांचे होऊनि विनत । जेव्हां जेव्हां माघारां जात । विभूती देत  
 त्यां बाबा ॥२०॥ मशिदींत नित्याची धुनी । अक्षयीं प्रदीप्त निशिदिनीं । त्यांतील मूठमूठ रक्षा देउनी । बाबा  
 बोळवणी करीत ॥२१॥ प्रसाद म्हणून रक्षा देत । निजांगुष्ठें निढळा फांसीत । सर्वेंची तो हस्त शिरीं ठेवीत ।  
 कल्याण इच्छीत भक्तांचें ॥२२॥ रक्षा विभूती आणि उदी । शब्द तीन परी एकार्थवादी । हाचि प्रसाद नित्य  
 निरवधी । बाबा अबाधित वांटीत ॥२३॥ संसार आहे उदीसमान । हें एक या उदीचें महिमान । येईल ऐसा एक  
 दिन । मनीं आठवण ही ठेवा ॥२४॥ कमल-दल-जलसमान । नश्वर हा देह होईल पतन । म्हणुनी याचा त्यागा

अभिमान । उदीप्रदान दावी हें ॥२५॥ सकल विश्वाचा हा पसारा । राखरांगोलीसम निर्धारा । करा जगन्मिथ्यात्वविचारा । सत्यत्वा थारा उदींत ॥२६॥ उदी म्हणजे केवळ माती । नामरूपाची अंतिम गती । वाचारंभण विकार जगतीं । मृत्तिके प्रतीती सत्यत्वे ॥२७॥ स्वयें बाबाही प्रेमांत येतां । ऐकिले आहेत गाणें गातां । त्यांतील चुटका उदीपुरता । परिसिजे श्रोतां सादरता ॥२८॥ ‘रमते राम आयोजी आयोजी । उदियां की गोनियां लायोजी’ ॥धू०॥ लागतां मनाची लहर । होऊनियां हर्षनिर्भर । इतुकेंच ध्रुपद वरचेवर । अति सुस्वर म्हणत ते ॥२९॥ सारांश, ही बाबांची धुनी । प्रसवली कितीक उदीच्या गोणी । नाहीं गणाया समर्थ कोणी । परम कल्याणी ही उदी ॥३०॥ परिसोनि उदीदानगुह्यार्थ । तैसाच परमार्थ आणि भावार्थ । पुसती श्रोते शुद्ध स्वार्थ । योगक्षेमार्थ उदीचा ॥३१॥ उदीपोटीं हाही गुण । महती कैसी वाढेल यावीण । साई परमार्थमार्गीचा धुरीण । स्वार्थ साधून परमार्थ दे ॥३२॥ या उदीच्या योगक्षेमकथा । सांगूं येतील असंख्याता । परी त्या कथितों अति संकलिता । ग्रंथविस्तरता टाळावया ॥३३॥ एकदां नारायण मोतीराम । जानी हें जयांचें उपनाम । ब्राह्मण औदीच्य गृहस्थाश्रम । वसतीचें स्थळ नाशिक ॥३४॥ तैसेच बाबांचे आणीक भक्त । नामें रामचंद्र वामन मोडक । हे नारायणराव तयांचे सेवक । भक्त भाविक बाबांचे ॥३५॥ सर्वे घेऊन मातोश्रीते । बाबा जैं देहधारी होते । नारायणराव जाहले जाते । दर्शनातें बाबांच्या ॥३६॥ तेब्हांच आपण होऊन तीतें । बाबांनीं आधींच सुचविलें होतें । आतां न येथून सेवाधर्मातें । राहिला आमुतें संबंध ॥३७॥ पुरे ही ताबेदारी आतां । स्वतंत्र धंदा वरवा यापरता । पुढें मग अल्पकाल जातां । दया भगवंता उपजली ॥३८॥ सुटली नोकरी पराधीनता । आवङ्

|| अध्याय ३३ ||  
 लागली स्वतंत्रता । भोजन वसतिगृह-व्यवस्था । स्थापिली स्वसत्ता तेरेंच ॥३९॥ नाम ठेविले 'आनंदाश्रम' ।  
 त्यांतचि केले परिश्रम । दिवसेंदिवस वाढले नाम । जाहला आराम चित्ताला ॥४०॥ पाहुनी ऐसी वार्ता घडली ।  
 निष्ठा साईपदीं वाढली । ती मग दृढभक्तिस्वरूपा चढली । अनुभवे ठसली अढळता ॥४१॥ प्रत्यया आली  
 साईंची वाणी । श्रवणार्थियां जाहली कहाणी । प्रेम वाढले साईंचरणीं । अघटित करणी साईंची ॥४२॥ बोलणे  
 अवघे प्रथमपुरुषीं । परी तें नित्य दुजियाविषीं । लक्ष ठेवुनी देखणारासी । अहर्निशीं प्रत्यय हा ॥४३॥ पुढे जैसा  
 जैसा अनुभव । वाढले भक्तिप्रेमवैभव । आणखी एक तयांचा अभिनव । भक्तिभाव परीसावा ॥४४॥ असो  
 एकदां एक दिवस । नारायणरावांचे मित्रास । जाहला एकाकीं वृश्चिकदंश । वेदनाविवश बहु झाला ॥४५॥  
 लावावया दंशाचे जागीं । बाबांची उदी फार उपयोगी । परी जातां शोधावयालागीं । लाधेना 'मागी  
 तियेची ॥४६॥ स्नेह्यासी सोसवती न वेदना । उदीचा कांहीं शोध लागेना । घेऊनि बाबांच्या छबीच्या दर्शना ।  
 भाकिली करुणा बाबांना ॥४७॥ मग तेरेंच त्या छबीचे तळीं । जळत्या उद्बत्तीची कोजळी । होती पडलेली  
 रक्षा ते स्थळीं । उदीच भाविली क्षणभरी ॥४८॥ घेऊनि त्यांतील एक चिमटी । दंश जाहल्या जागीं फांसटी ।  
 मुखें साईनाममंत्र पुटपुटी । भावनेपोटीं अनुभव ॥४९॥ एकतां वाटेल नवल मोठें । रक्षा चोळितांक्षणींच बोटें ।  
 'वेदना पळाल्या आलिया वाटे । प्रेम दाटे उभयांसी ॥५०॥ ही तरी उद्बत्तीची विभूती । व्यथिताप्रती लाविली

१. पत्ता २. अशाचबाबतीत रा. हरी सीताराम दीक्षित यांनी टिपून ठेवलेले अनुभव - एकदा बापूसाहेब जोगाना विंचू चावला. त्या वेळेला सुमरे रात्रीचे आठ  
 वाजले होते. ते ताबडतोब महाराजांकडे गेले. पायरी चढत असतानाच महाराज म्हणाले, "बापूसाहेब काय आहे ?" बापूसाहेब म्हणाले, "बाबा, मला विंचू  
 चावला." महाराज म्हणाले, "बेरे होईल जा !!" बापूसाहेब तसेच पायरीवरून परत फिरले, ते कंपाऊंडच्या बाहेर गेले नाहीत, (उर्वरित पुढील पानावर)

होती। परी उदी म्हणुनी मार्गीची माती। ऐसीच अनुभूती प्रकटिते ॥५१॥ माती परी तियेचा संसर्ग। जयास झालें दुखणें वा रोग। तयावीण इतरांवरी प्रयोग। करितांही उपयोग घडतसे ॥५२॥ एकदां एका भक्ताची दुहिता। ग्रंथिज्वरें घेरली ही वार्ता। ग्रामांतराहुनी येतां अवचिता। उद्भवली चिंता पितयास ॥५३॥ पिता वांद्रेशहरवासी। मुलगी अन्य ग्रामीं रहिवासी। उदीचा संग्रह नाहीं पाशीं। निरोप नानांसीं पाठविला ॥५४॥ करावी आपण बाबांची प्रार्थना। दूर करावी माझी विवंचना। म्हणून प्रार्थिलें चांदोरकरांना। उदी धाडाना प्रासादिक ॥५५॥ निरोप घेऊन जाणारियास। नानाही भेटले मार्गास। जात होते कल्याणास। कुटुंबासमवेत ते समर्थीं ॥५६॥ ठाणें शहरीं स्टेशनापाशीं। निरोप पावला हा नानांसीं। उदी पाहतां नाहीं हाताशीं। उचलिलें मृत्तिकेसी मार्गीच्या ॥५७॥ तेथेच उभे राहुनी रस्तां। गान्हारें घालूनि साईसमर्था। मार्गें वळूनि स्वस्त्रीचे माथां। चिमुट तत्त्वां लाविली ॥५८॥ येरीकडे तो भक्त निघाला। मुलगी होती त्या गांवी पातला। तेथें तयास जो वृत्तांत कळला। ऐकून सुखावला अत्यंत ॥५९॥ मुलगीस तीन दिवस ज्वर। आला होता अत्यंत प्रखर।

(मार्गील पानावरुन) तोच वेदना अजिबात बंद झाल्या.

शिर्डीस एक कर्णपिशाच्च साध्य करून घेतलेले ज्योतिषीबुवा गेले होते. ते महाराजांच्या दर्शनाला गेले; पण त्यांचे लक्ष पैशांकडे बरेच होते. तेथे त्यांना पैसे मिळण्याचा फारसा संभव वाटला नाही; म्हणून ते दर्शन घेऊन लवकरच राहात्यास गेले. तेथे रात्री त्यांना विंचू चावला. फार वेदना होऊ लागल्या. तेव्हा त्यांनी महाराजांनी दिलेली उदी लावली व एकसारखे महाराजांचे नामस्मरण चालू केले. त्यामुळे वेदना थांबल्या व त्यांची महाराजांवर श्रद्धा बसली. दुसऱ्या दिवशी जोशीबुवा परत शिर्डीस गेले. तेथे त्यांचे पंधरा-वीस दिवस राहणे झाले व महाराजांच्या कृपेने त्यांना तेथे जवळ जवळ तीनशे रुपये मिळाले.

३. कै. नारायण गोविंद चांदोरकर यांस ४. रस्त्यात

वेदनांनीं जाहली जर्जर । कालचि तिळभर आराम ॥६० ॥ पाहूं जातां तीच ती वेळा । उदी जाणुनी मृत्तिकेचा  
टिळा । करूनि नानांहीं जैं साईं गान्हाणिला । उतार पडला तेथूनि ॥६१ ॥ असो त्या दुखण्याची ही कथा । योग्य  
प्रसंगीं सविस्तरता । पुढे मार्गे येईल कथितां । उदीपुरताच चुटका हा ॥६२ ॥ हेच प्रेमल चांदोरकर । असतां  
जामनेरीं मामलतदार । साईं निजभक्तकल्याणैकतत्पर । करीत चमत्कार तो परिसा ॥६३ ॥ उदीचा या महिमा  
अपार । श्रोतां होइजे श्रवणतत्पर । कथितों दुजा तो चमत्कार । आश्र्व्य थोर वाटेल ॥६४ ॥ आसन्नप्रसव  
नानांची दुहिता । असह्य चालल्या प्रसूतिव्यथा । जामनेराहून साईंसमर्था । हांका सर्वथा मारिती ॥६५ ॥  
जामनेरींची ही स्थिती । शिरडीस कोणास ठावी नव्हती । बाबा सर्वज्ञ सर्वगती । कांहीं न जगतीं अज्ञात  
त्यां ॥६६ ॥ बाबांसीं भक्तांची एकात्मता । जाणून नानांचे एथील अवस्था । समर्थ साईं द्रवले चित्ता । करिती  
तत्त्वां तें काय ॥६७ ॥ उदी धाडावी आलें जीवा । इतुक्यांत गोसावी रामगीरबुवा । जाहला तयाच्या मनाचा  
उठावा । आपुले गांवा गमनार्थी ॥६८ ॥ गांव तयांचा खानदेशीं । निघाला सर्व तयारीनिशीं । पातला बाबांचे  
पायांपाशीं । दर्शनासी मशिदीं ॥६९ ॥ बाबा देहधारी असतां । आधीं तयांचे पायां न पडतां । कोणीही  
कवण्याही कार्यानिमित्ता । अनुज्ञा न घेतां जाईना ॥७० ॥ असो लग्न वा मौंजीबंधन । मंगलकार्य विधिविधान ।  
कार्यकारण वा प्रयोजन । लागे अनुमोदन बाबांचे ॥७१ ॥ विना तयांचे पूर्ण अनुज्ञापन । उदीप्रसाद आशीर्वचन ।  
होणार नाहीं कार्य निर्विघ्न । भावना पूर्ण सकळांची ॥७२ ॥ असो ऐशी त्या गांवीं रीत । तदनुरोधें रामगीर येत ।  
पायांस बाबांचे लागत । अनुज्ञा मागत निघावया ॥७३ ॥ म्हणे बाबा खानदेशीं । येतों जाऊनियां गांवासी ।

|| अध्याय ३३ ||

द्या किं उदी-आशीर्वाद मजसी। अनुजा दासासी निघावया ॥७४॥ जयास बाबा प्रेमभावा। बाहती  
 'बापूगीर' या नंवा। म्हणती जाई खुशाल तूं गांवा। मार्गी विसांवा घे थोडा ॥७५॥ आधीं जाई जामनेरा। उतर  
 तेथें नानांच्या घरा। घेऊनि तयांच्या समाचारा। मग तूं पुढारा मार्ग धरीं ॥७६॥ म्हणती माधवराव  
 देशपांड्यांप्रती। उतरून दे रे कागदावरती। शामा ती अडकराची आरती। गोसाव्या हातीं नानांतें ॥७७॥  
 मग गोसाविया उदी देती। आणीक थोडी पुर्डीत बांधिती। पुडी देऊन त्याचे हातीं। बाबा पाठविती  
 नानांस ॥७८॥ वदती 'ही पुडी आणि ही आरती। नेऊनि देई नानांप्रती। पुसूनि क्षेम कुशल स्थिती। नियं पुढती  
 निज गांवा" ॥७९॥ जैसी रामाजनार्दनकृती। "आरती ज्ञानराजा" ही आरती। तैसीच "आरती  
 साईबाबा" निश्चितीं। समान स्थिती उभयांची ॥८०॥ रामाजनार्दन जनार्दनभक्त। माधव अडकर  
 साईपदांकित। रचना प्रसादपूर्ण अत्यंत। भजन तद्रहित अपूर्ण ॥८१॥ असो ही बाबांची आवडती। श्रोतां  
 परिसिजे साद्यंत आरती। उदीसमवेत बाबा जी पाठविती। पुढे फलश्रुती दिसेल ॥८२॥

### (आरती)

आरती साईबाबा। सौख्यदातारा जीवा। चरणरजातलीं। द्यावा दासां विसांवा। भक्तां विसांवा ॥आरती ॥४०॥

जाळुनियां अनंग। स्वस्वरूपीं राहे दंग। मुमुक्षु जना दावी। निजडोळां श्रीरंग। डोळां श्रीरंग ॥१॥

जया मनीं जैसा भाव। तया तैसा अनुभव। दाविसी दयाघना। ऐसी तुझी ही माव। तुझी ही माव ॥२॥

तुमचें नाम ध्यातां। हेरे संसृतिव्यथा। अगाध तव करणी। मार्ग दाविसी अनाथा। दाविसी अनाथा ॥३॥

कलियुगीं अवतार। सगुण ब्रह्म साचार। अवतीर्ण जाहलासे। स्वामी दत्तदिगंबर। दत्तदिगंबर॥आरती ३३॥  
 आठां दिवसां गुरुवारीं। भक्त करिती वारी। प्रभुपद पहावया। भवभय निवारी। भय निवारी॥आरती ३५॥  
 माझा निज द्रव्यठेवा। तव चरणरजसेवा। मागणे हेंचि आतां। तुम्हां देवाधिदेवा। देवाधिदेवा॥आरती ३६॥  
 इच्छित दीन चातक। निर्मल तोय निजसुख। पाजावे माधवा या। सांभाल आपुली ही भाक। आपुली ही  
 भाक॥आरती ३७॥ गोसावी वदे बाबांलागून। मजपाशीं अवघे रुपये दोन। इतुकेन केवीं मी पोहोचेंन। बाबा जाऊन  
 जामनेरीं॥८३॥ बाबा वदती तूं स्वस्थ जाई। लागेल तुझी सर्व सोयी। विश्वास ठेवुनी साईंचे  
 पायीं। निघाले गोसावी जावया॥८४॥ आज्ञा वंदूनि बापूगीर। घेऊनि ऐसा बाबांचा विचार। उदीप्रसाद पावुनी  
 सत्त्वर। कार्यतत्पर निघाला॥८५॥ जामनेरास जैसा आतां। नव्हता तेव्हां अग्निरथाचा रस्ता। नव्हती प्रवासाची  
 सुलभता। उपजली चिंता गोसाविया॥८६॥ बैसूनियां अग्निरथांत। प्रवासी उतरले जळगांवांत। तेथून पुढील  
 मार्ग समस्त। जावे लागत पादचारीं॥८७॥ एक रुपया चवदा आणे। भरलें अग्निरथाचे देणे। उरलें अवघें  
 चवलीचे नाणे। कैसेनि जाणे पुढारा॥८८॥ ऐसा गोसावी चिंतातुर। असतां जळगांव स्टेशनावर। तिकीट देऊन  
 पडे जों बाहेर। शिपाई दूर देखिला॥८९॥ शिपाई आधींच शोधावर। येऊनियां उतारूसमोर। पुसे शिरडीचा  
 बापूगीर। तो कोण साचार कथा हो॥९०॥ तें त्या शिपायाचे पुसणे। जाणुनी केवळ आपुल्याकारणे। गोसावी  
 पुढे होऊनि म्हणे। मीच तो म्हणणे काय कीं॥९१॥ तो म्हणे मज तुम्हांलागुनी। पाठविलेंसे चांदोरकरांनीं।  
 चला सत्त्वर तांग्यांत बैसूनि। राहिले पाहुनी मार्ग तुमचा॥९२॥ बुवांस अत्यंत आनंद झाला। नानांस

शिरडीहून निरोप गेला । तरीच हा वेळेवर तांगा आला । घोरचि चुकला हा मोठा ॥१३॥ शिपाई दिसला  
 मोठा चतुर । दाढी मिशा कल्लेदार । नीट नेटस ल्यालेला इजार । तांगाही सुंदर देखिला ॥१४॥ जैसा तांगा तैसेच  
 घोडे । ते काय होते भाड्याचे थोडे ? । निघती इतर तांग्यांचे पुढे । 'उत्साह-ओढे कार्याच्या ॥१५॥ भरतां द्वादश  
 घटका निशी । सुटला तांगा जो वेगेसीं । थांबविला तो पहांटेसी । ओढियापाशीं वाटेंत ॥१६॥ तंव तो तांगेवाला  
 सोडी । पाणी पाजावया आपुलीं घोडीं । म्हणे आतांच येतों तांतडी । करूं सुखपरवडी फराळ ॥१७॥ पाणी  
 घेऊनि येतों थोडे । खाऊं आपण आंबे पेढे । आणीक गुळपापडीचे तुकडे । जुंपूनि घोडे निघूं मग ॥१८॥ दाढी  
 पेहेगव मुसलमानी । परिसूनि ऐसी तयाची वाणी । होय सार्शंकित रामगीर मनीं । फराळ हा कोणी  
 करावा ॥१९॥ म्हणोनि तयासी विचारी जात । म्हणे तूं कां झालासी शंकित । मी हिंदू गरवाल क्षत्रियपूत ।  
 असें मी रजपूत जातीचा ॥२०॥ फराळही हा नाना देती । तुझियालागीं मजसंगतीं । शंकूं नको यत्किंचित  
 निश्चितीं । स्वस्थचित्तीं सेवीं हा ॥२१॥ ऐसा जेव्हां विश्वास पटला । मग त्या दोघांनीं फराळ केला ।  
 तांगेवाल्यानें तांगा जोडिला । प्रवास संपला अरुणोदयीं ॥२२॥ तांगा प्रवेशतां गांवाभीतरीं । दिसूं लागली  
 नानांची कचेरी । घोडेही विसांवले क्षणभरी । सुखावे अंतरीं रामगीर ॥२३॥ बुवांस दाटली लघुशंका । बसाया  
 गेले बाजूस एका । पूर्वस्थळीं परतती जों कां । आश्र्य देखा वर्तलें ॥२४॥ नाहीं तांगा, नाही घोडीं । दिसेना  
 तांगेवाला गडी । कोणीही तेथें न दिसे ते घडी । जागा उघडी देखिली ॥२५॥ रामगीर मनीं विचारी । चमत्कार

५. उत्साहाच्या ओढीने

॥ श्रीसाईसच्चरित ॥

हा काय तरी । आणोनियां मज येथवरी । इतुक्यांत दूरी गेला कुठें ॥१०६॥ बुवा जावोनि कचेरीआंत । नानांची  
भेट घ्यावया उत्कंठित । असती निजगृहीं हें कळतां वृत्त । जावया तें प्रवृत्त जाहला ॥१०७॥ बुवा वाटेने पुसत  
चालला । सहज नानांचा पत्ता लागला । ओटीवर जों जाऊन बैसला । आंत बोलाविला नानांहीं ॥१०८॥  
परस्परांची भेट जाहली । उदी आरती बाहेर काढिली । नानांचिया सन्मुख ठेविली । वार्ता निवेदिली  
संपूर्ण ॥१०९॥ नवल ही जंव उदी आली । मुलगी नानांची त्याच कालीं । प्रसूत्यर्थ होती अडली । जाहलेली  
अति कष्टी ॥११०॥ व्हावया तें संकटनिरसन । मांडिले होतें नवचंडीहवन । पाहुनी सप्तशती-पाठ पठण ।  
विस्मयापन्न गोसावी ॥१११॥ जैसें क्षुधार्ता अकलिपित । ताट यावें पक्वान्नपूरित । किंवा तृषित चकोरा मुखी  
अमृत । तैसें तंव होत नानांला ॥११२॥ हांक मारिली कुटुंबाला । उदी दिधली पाजावयाला । स्वयें आरती  
म्हणावयाला । आरंभ केला नानांहीं ॥११३॥ वेळ क्षणभर गेला न गेला । बाहेर आंतून निरोप आला । ओठास  
लावितां उदीचा प्याला । आराम पडला मुलगीस ॥११४॥ तात्काळ क्लेशनिर्मुक्ती जाहली । मुलगी निर्विघ्न  
प्रसूती पावली । सुखानें हातींपायीं सुटली । काळजी फिटली सर्वाची ॥११५॥ तांगेवाला कुठें गेला । येथेंही  
मज नाहीं आढळला । रामगीर पुसे नानांला । तांगा धाडिला तो कुठें ॥११६॥ नाना वदती म्यां न  
धाडिला । तांगा कुठला ठावा न मजला । तुम्ही येतां हें ठावें कुणाला । तांगा कशाला धाडीन मी ॥११७॥ मग  
बुवांनीं तांग्याची कथा । आमूलाग्र कथिली समस्तां । विस्मय दाटला नानांचे चित्ता । पाहुनी वत्सलता  
बाबांची ॥११८॥ कुठला तांगा, कुठला शिपाई । नट नाटकी ही माउली साई । संकटसमयीं धांवत येई ।

भावापार्यं भक्तांच्या ॥११९॥ असो; आतां कथानुसंधान। पुढें चालवूं पूर्वील कथन। पुढें कांहीं  
 कालांतरेकरून। बाबाही निर्वाण पावले ॥१२०॥ सन एकूणीसशें अठरा। विजयादशमी सण दसरा। पाहेनि  
 बाबांनीं हा शुभदिन बरा। केला धरार्पण निजदेह ॥१२१॥ मग पुढें जाहली समाधी। नारायणराव तयाआर्धी।  
 बाबा देहधारी तधीं। दर्शन साधी दों वेळां ॥१२२॥ समाधीस झाले तीन संवत्सर। दर्शनेच्छा जरी बलवत्तर।  
 परी येतां येर्डना योग्य अवसर। तेणं अधीर जाहले ॥१२३॥ समाधीमार्गे वर्ष भरलें। नारायणराव व्याधींनी  
 पीडिले। औषधोपचार सर्व सरले। उपाय हरले लैकिकी ॥१२४॥ गेले जरी व्याधीनें गांजून। रात्रंदिन बाबांचें  
 ध्यान। गुरुरायांस कैचें मरण। दिधलें दर्शन नारायण ॥१२५॥ एके रात्रीं पडलें स्वप्न। सार्ड एका भुयारामधून।  
 नारायणरावांपाशीं येऊन। देती आश्वासन तयांते ॥१२६॥ काळजी कांहीं न धरीं मनीं। उतार पडेल उद्यांपासुनी।  
 एक आठवडा संपतांक्षर्णी। बसशील उटूनी तूं स्वयें ॥१२७॥ असो; मग आठ दिवस लोटले। अक्षरेअक्षर  
 प्रत्यंतर आलें। नारायणराव उटून बैसले। अंतरीं धाले अनिवार ॥१२८॥ ऐसेच कांहीं जातां दिवस। आले  
 नारायणराव शिरडीस। समाधीचे दर्शनास। तेव्हां या अनुभवास कथियेलें ॥१२९॥ देहधारी म्हणुनी जित।  
 समाधिस्थ जे ते काय मृत। सार्ड जननमरणातीत। सदा अनुस्यूत स्थिरचरीं ॥१३०॥ वन्ही जैसा काष्ठीं गुप्त।  
 दिसेना परी तदंतर्हित। घर्षणप्रयोगे होई प्रदीप्त। तैसाच भक्तार्थ हा सार्ड ॥१३१॥ एकदां जो प्रेमें देखिला।  
 तयाचा आजन्म अंकित झाला। केवळ अनन्य प्रेमाचा भुकेला। तयाच्या हांकेला ओ देई ॥१३२॥ नलगे  
 तयासी स्थळ वा काळ। उभा निरंतर सर्व काळ। कैसी कोटून दाबील कळ। करणी अकळ तयाची ॥१३३॥

ऐसी कांहीं करील रचना । मनांत येतील कुतर्क नाना । तों तों दृष्टी ठेवितां चरणां । ध्यानधारणा वाढेल ॥१३४॥  
 ऐसें झालिया एकाग्र मन । घडेल अत्यंत सार्वचितन । हेंच हा साई घेर्ड करवून । कार्यही निर्विघ्न पार पडे ॥१३५॥  
 व्यवहार नलगे सोडावयास । सुटेल आपोआप हव्यास । ऐसा हा मना लावितां अभ्यास । कार्यही अप्रयास  
 घडेल ॥१३६॥ कर्मभूमीस आलासे देह । कर्म घडतील निःसंदेह । स्त्री, पुत्र, वित्त आणि गेह । यथेच्छ परीग्रह  
 होवो कां ॥१३७॥ होणार तें होऊं द्या यथेष्ट । सदगुरुचितन आपुलें अभीष्ट । संकल्प विकल्प होतील नष्ट ।  
 संचित अनिष्ट टळेल ॥१३८॥ पाहोनियां भक्तभाव । कैसे साई महानुभाव । दावीत भक्तांस एकेक अनुभव ।  
 वाढवीत वैभव भक्तिचें ॥१३९॥ वाटेल तैसा वेष घेती । मानेल तेथें प्रकट होती । भक्तकल्याणार्थ कुठेही  
 फिरती । शिष्य भावार्थी पाहिजे ॥१४०॥ ये अर्थांची आणिक कथा । श्रोतां परीसिजे सादर चित्ता । संत  
 आपुल्या भक्तांकरितां । कैसे श्रमतात अहर्निश ॥१४१॥ खोलूनियां कानांचीं कवाढें । हृदयमंदिर करा कीं  
 उघडें । रिघूं द्या ईस आंतुलीकडे । भवभय सांकडें वारील ॥१४२॥ हें जें सांप्रत सरलें प्रसिद्ध ।  
 शार्मण्यदेशीयांशीं युद्ध । लष्कर करूं लागे सिद्ध । शत्रूविरुद्ध संग्रामा ॥१४३॥ आंगलभौम राज्याधिकारी । या  
 भरतभूमीचिया भीतरीं । लष्करभरती शहरोशहरीं । होते करीत चोहांकडे ॥१४४॥ सन एकोणीसशें सतरा  
 सालीं । एका भक्ताची वेळ आली । ठाणे जिल्ह्यास नेमणूक झाली । कथा वर्तली नवलपरी ॥१४५॥  
 आप्पासाहेब कुळकर्णी नांव । जडला साईचरणीं भाव । हा तरी एक साईचा प्रभाव । लीला ९अथाव

तयांची ॥१४६॥ तयांते बहुता वर्षांपूर्वी । बाळासाहेब भाट्यांकरवीं । प्राप्त जाहली बाबांची छबी । होती  
 लाविली पूजेस ॥१४७॥ कायावाचामनेंकरून । प्राप्त गंधाक्षता-पुष्प घालून । नित्यनेमें छबीचें पूजन ।  
 नैवेद्य समर्पण करीत ॥१४८॥ सरेल केव्हां कर्मभोग । होईल केव्हां मनाजोग । साई प्रत्यक्ष दर्शनयोग । आप्पांस  
 हृद्रोग लागला ॥१४९॥ साईबाबांच्या छबीचें दर्शन । तेंही प्रत्यक्ष दर्शनासमान । भाव मात्र असावा पूर्ण ।  
 वेळेवर खूण पावाल ॥१५०॥ केवळ छबीचें दर्शन होतां । प्रत्यक्ष दर्शनाची त्या समता । येविषयींची अन्वर्थता ।  
 श्रोतां सादरता परिसिजे ॥१५१॥ एकदां बाळाबुवा सुतार । मुंबापुरस्थ भजनकार । अर्वाचीन तुकाराम-  
 नामधर । गेले शिरडीस दर्शना ॥१५२॥ हीच तयांची प्रथम भेट । पूर्वी कधीही नसतां गांठ । होतांच उभयतां  
 दृष्टादृष्ट । साई तों स्पष्ट त्या वदले ॥१५३॥ चार वर्षांपासून पाहें । मजला याची ओळख आहे । बाळाबुवा  
 विस्मित होये । ऐसें कां हे वदतात ॥१५४॥ बाबांनीं नाहीं शिरडी सोडिली । मींही डोळां आजचि देखिली । त्या  
 मज चार वर्षांपहिली । ओळख पडली हें कैसें ॥१५५॥ ऐसा विचार करितां करितां । चारचि वर्षामागील वार्ता ।  
 छबी एकदां बाबांची नमितां । आठवली चित्ता बुवांच्या ॥१५६॥ मग त्या बोलाची अन्वर्थता । बाळाबुवांस  
 पटली तत्त्वता । म्हणती ‘पहा संतांची व्यापकता । भक्तवत्सलता ही त्यांची ॥१५७॥ मीं तों केवळ छबी  
 नमिली । प्रत्यक्ष मुर्ति आजचि पाहिली । बाबांनीं परी ओळख धरिली । मीं ती हरविली कधींच ॥१५८॥  
 हरविली म्हणणे हेही न सार्थ । कीं तात्काळ कळेना बोलाचा अर्थ । छबी-नमनीं ओळख हा पदार्थ । जाणाया  
 समर्थ नव्हतों मीं ॥१५९॥ माझी ओळख बाबांस ठावी । माझ्याही तों नव्हती गांवीं । संतांनीं जैं आठवण

द्यावी । तेव्हांच पडावी ठायीं ती ॥१६०॥ निर्मल आरसा निर्मल उदक । तैं बिंबाचें प्रतिबिंब देख । छबी हँही  
 प्रतिबिंब एक । शुद्ध प्रतीक बिंबाचें ॥१६१॥ म्हणून संतांच्या छबीचें दर्शन । आहे प्रत्यक्ष दर्शनासमान ।  
 सर्वदर्शी संतांची जाण । तीच ही शिकवण सर्वांतें ॥१६२॥ असो आतां पूर्वील कथा । परीसावया  
 सावधानता । असावी श्रोतयांचे चित्ता । अनुसंधानता राखावी ॥१६३॥ वास्तव्य आप्पांचें ठाणे शहरीं । आली  
 भिंडीची कामगिरी । आठां दिवसां येईन माघारीं । पडले बाहेरी सांगून ॥१६४॥ दिवस दोनचि गेलियावरी ।  
 घडलें अपूर्व पहा माघारीं । पातला एक फकीर दारीं । तयांचे घरीं ठाण्यास ॥१६५॥ होतां तयाची दृष्टादृष्ट ।  
 साईंच सर्वांस वाटले स्पष्ट । छबीचें साम्य नखशिखांत । रूपरेखेंत संपूर्ण ॥१६६॥ कुटुंब आणि मुलें बाळें ।  
 फकीराकडे सर्वांचे डोळे । विस्मयापन्न जाहले सगळे । बाबाच आले वाटले ॥१६७॥ पूर्वीं न कोणास प्रत्यक्ष  
 दर्शन । परी छबीच्या सादृश्यावरून । हेच ते बाबा ऐसे जाणून । जिज्ञासासंपन्न जाहले ॥१६८॥ साईं शिरडीचे  
 तेच कीं आपण । अवघीं फकीरास केला प्रश्न । तयां तो फकीर करी जें निवेदन । श्रोतीं सावधान  
 परिसिजे ॥१६९॥ साईं स्वयें मी नव्हे साचा । परी मी बंदा आज्ञांकित त्यांचा । समाचारार्थ मुलांबाळांच्या ।  
 आलोंसे तयांच्या आज्ञेने ॥१७०॥ पुढे तो मागूं लागतां दक्षिणा । मुलांची माता करी संभावना । एक रुपया  
 देई तत्क्षणा । उदीप्रदाना तोही करी ॥१७१॥ देई साईंबाबांची विभूती । पुढींत बांधून बाईप्रती । म्हणे ठेवीं  
 त्या छबीचे संगतीं । सौख्यप्राप्ती होईल ॥१७२॥ ऐसा संपादूनि निजकार्यार्थ । साईं असेल मार्ग लक्षीत । ऐसे  
 म्हणून निरोप घेत । जाहला मार्गस्थ फकीर ॥१७३॥ मग तो तेथूनियां जो निघाला । आलिया मार्गे चालून

गेला । येरीकडे जो वृत्तांत घडला । अपूर्व लीला साईंची ॥१७४॥ आप्पासाहेब भिंवंडीस गेले । पुढे न जातां मागेपरतले । घोडे तांग्याचे आजारी झाले । गमन राहिले पुढारा ॥१७५॥ ते मग दुपारीं ठाण्यास आले । वृत्त सर्वझालेले कळले । आप्पासाहेब मनीं चुरचुरले । कीं ते अंतरले दर्शना ॥१७६॥ अवघी रुपयाच दक्षिणा दिधली । तेणे मनाला लज्जा वाटली । मी असतों तर दहांचे खालीं । नसतीच झाली बोळवणी ॥१७७॥ ऐसेआप्पासाहेब वदले । चित्तास किंचित खिन्नत्व वाटले । फकीर मशीर्दींत सांपडतील वाटले । शोधार्थ निघाले उपवासी ॥१७८॥ मशीद तकिया ठिकठिकाणीं । जेथें जेथें उतरती कोणी । स्थाने समस्त शोधिलीं आप्पांनी । फकीरालागुनी तेथवां ॥१७९॥ शोधाशोध करितां थकले । फकीर कोठेही तो नाढले । मग ते भुकेले जाऊन जेवले । निराश झाले तेथवां ॥१८०॥ परी तयांस नाहीं ठावे । रित्या पोटीं न शोधा निघावे । आधीं निजातम्यास संतुष्टवावे । पाठीं उठावे शोधार्थ ॥१८१॥ ये अर्थाची बाबांची कथा । दावील या निजतत्त्वाची यथार्थता । किमर्थ येथें तिची द्विरुक्तता । अध्याय तो श्रोतां अवगत ॥१८२॥ गुरुगरिमा नामे एक । गताध्यायीं कथा सुरेख । तेथ स्वमुखे निजगुरुची भाक । वर्णिली कारुणिक श्रीसाईंनी ॥१८३॥ तेंच सत्य अनुभवा आले । आप्पा जेव्हां जेवून निघाले । सवे स्नेही चित्रे घेतले । सहज चालले फिरावया ॥१८४॥ असो, कांहीं मार्ग क्रमितां । अनुलक्षून आपणांकरितां । देखिले येतां एका गृहस्था । अतिसत्त्वरता ते स्थळीं ॥१८५॥ येऊनि उभे राहतां जवळी । आप्पासाहेब हळूच न्याहाळी । हेच आले असतील सकाळीं । वाटले ते वेळीं तयांस ॥१८६॥ आधीं जयाते शोधीत होतों । हाची गमे मज फकीर कीं तो । आनखाग्र छबीसीं जुळतो । विस्मय होतो

बुद्धिसी ॥१८७॥ ऐसें आप्पा तर्किती अंतरीं । तोंच तो फकीर हात पसरी । ठेविती एक रुपया करीं । आप्पा ते  
 अवसरीं तयाचे ॥१८८॥ आणीक मागतां आणीक एक । दिधला तयावरी तिसरा देख । तरी तो फकीर मागे  
 आणीक । नवल कौतुक पुढेंच ॥१८९॥ चिच्रांपासीं होते तीन । तेही आप्पा घेती मागून । देती तया  
 फकीरालागून । तरी तो राही न मागतां ॥१९०॥ आप्पासाहेब वदती तयास । आणीक देईन येतां घरास । बरें  
 म्हणून घराकडेस । तिघे ते समयास परतले ॥१९१॥ घरीं येतांच आणीक तीन । हातीं दिधले रुपये काढून । झाले  
 नऊ तरी अजून । फकीर समाधान पावेना ॥१९२॥ पुढें अधिक दक्षिणा मागतां । आप्पासाहेब वदती तत्त्वतां ।  
 बंदी दहांची नोटचि आतां । बाकी रहातां राहिली ॥१९३॥ सुटे रुपये सर्व सरले । नाहीं दुसरें कांहीं उरलें । नोट  
 देईसना फकीर बोले । तैसेंही केलें आप्पांनीं ॥१९४॥ नोट जंब ती हातीं लागे । नऊ देऊनि टाकी मार्गे । फकीर  
 मग तो आलिया मार्गे । गेला अतिवेगे परतोनि ॥१९५॥ पाहतां या कथेचें सार । जया भक्ताचे जैसे उद्गार । तैसे  
 ते पूर्ण करवून घेणार । ब्रीद हें साचार साईचें ॥१९६॥ पाहुनी श्रोत्यांची श्रवणोत्सुकता । येच अर्थीची आणीक  
 वार्ता । स्मरली जी मज प्रसंगोपात्तता । अति सादरता परिसावी ॥१९७॥ आहेत एक भक्त भाविक । नामें  
 हरिभाऊ कर्णिक । डहाणू ग्रामींचे स्थाईक । अनन्य पाईक साईचे ॥१९८॥ सन एकोणीसशें सतरा । पाहोनि  
 गुरुपौर्णिमा पवित्रा । करूं आले शिरडीची यात्रा । त्या अल्प चरित्रा सांगतों ॥१९९॥ यथाविधी पूजा झाली ।  
 दक्षिणा वस्त्रे अर्पण केलीं । आज्ञा घेऊनि उतरतां खालीं । कल्पना आली मनास ॥२००॥ वाटले आणीक एक  
 रुपया । वरती जाऊन बाबांस द्यावा । तोंच तो विचार लागला त्यागावा । रुपया ठेवावा तैसाच ॥२०१॥ ज्या

‘गृहस्थें आज्ञा देवविली। त्यानेच वरून खूण केली। आतां एकदां आज्ञा झाली। पुढील पाऊली मार्गक्रमा ॥२०२॥ विश्वास ठेवुनीयां संकेतीं। कर्णिक तैसेच पुढे निघती। उतरते झाले नाशिकावरती। मित्रसमवेती मार्गात ॥२०३॥ काळ्या रामाचे देऊळांत। कर्णिक जातां दर्शनार्थ। नरसिंगमहाराज संत। दर्शन अवचित जाहलें ॥२०४॥ भक्तपरिवार असतां भोवतीं। महाराज अकस्मात उठती। कर्णिकांस मणिबंधीं धरिती। रुपया म्हणती दे माझा ॥२०५॥ कर्णिक मनीं जाहले विस्मित। रुपया मोठ्या आनंदे देत। कैसा साईंही मनोदत्त। रुपया स्वीकारीत वाटले ॥२०६॥ साईं स्वीकारीत हेंही न साच। ध्यानीं मनींही नसतां तसाच। खेंचून बलात्कारे ते मागत। तैसीच ही मात जाहली ॥२०७॥ मन हें संकल्प-विकल्पात्मक। तंगांवर तंग अनेक। सत्कृतदर्शनीं भावी एक। प्रसंगीं आणीक कल्पना ॥२०८॥ आरंभीं चित्तीं उठे जी लहरी। मात्र ती सद्वृत्ती असावी बरी। होईल तियेचाच परिपोष जरी। कल्याणकारी ती एक ॥२०९॥ तियेचेंच अनुसंधान। दृढाभ्यसन निदिध्यासन। होऊं न द्यावें मना विस्मरण। राखावें वचन प्रयत्ने ॥२१०॥ आप्पासाहेब बोलून गेले। पुढे मार्गे असते विसरले। बोल उठांच पुरवून घेतले। नवल दर्शविले भक्तीचें ॥२११॥ नाहीं तरी त्या फकिरापाशीं। नोटी-समवेत ‘एकोनविंशी। असतां नऊच कां दिधले आप्पांशीं। होती असोसी दहांचीच ॥२१२॥ जयास बाबांचा लागला कर। तो हा नऊ पुतळ्यांचा हार। नवविधभक्तिप्रेमनिकर। स्मरणप्रकार बाबांचा ॥२१३॥ देहविसर्जनकथा ऐकतां। स्वयें बाबा निजदेह त्यागितां। कळून येईल अभिनव

|| अध्याय ३३ ||  
 दानता । १० नव-दान देतां ते समयी ॥२१४॥ दिधला कायावाचामने । एकचि रुपया कुटुंबाने । स्वीकारिला  
 अति संतुष्टपणे । अधिक मागणे नव्हते तै ॥२१५॥ परी ते निजकुटुंबाचे देणे । आप्पांचे मनास वाटले उणे । मी  
 असतों तर देतों दशगुणे । फकीराकारणे तेव्हांच ॥२१६॥ ऐसे आप्पा जैं वाचादत्त । दहा रुपये देतों म्हणत । ते  
 संपूर्ण न देतां वचननिर्मुक्त । होतील ऋणमुक्त कैसे ते ॥२१७॥ फकीर नव्हता हा इतरांपरी । हा काय कोणी  
 होता भिकारी । कांहींही पडतां जयाचे करीं । जाईल माघारीं परतोन ॥२१८॥ जाहले नव्हते दिवसगत ।  
 बोलल्याच दिशीं मागुता येत । परी ते कोणीही फकीर अपरिचित । म्हणून साशंकित आप्पा तै ॥२१९॥ आरंभीं  
 मागणे करितेवेळीं । सहा रुपये होते जवळी । परी ती रक्कम हातावेगळी । तदर्थ केली ना त्यांनी ॥२२०॥ असो  
 आप्पांवरी प्रेम नसते । फकीरवेषे बाबा कां येते । जरी दक्षिणेचे मिष न करिते । कथेस येते रस कैंचे ॥२२१॥  
 आप्पासाहेब केवळ निमित्त । तुम्हां आम्हां एकचि गत । जरी आरंभीं गोड हेत । प्रसंगीं आचरित  
 प्रसंगासम ॥२२२॥ आपण सर्व वागदानीं तत्पर । दानकाळीं शंका फार । जीव होई खालींवर । निश्चितता तर  
 दुर्लभ ॥२२३॥ तथापि हित आणि मित बोलेल । बोलाएसेंच जो वागेल । खेरे करून दावील निजबोल ।  
 एकादाच लाल हरीचा ॥२२४॥ असो जो भक्त अनन्यभाविक । जो जो जे जे अर्थीं कामुक । असो ऐहिक वा  
 आमुष्मिक । साई फलदायक समर्थ ॥२२५॥ जरी हे आप्पासाहेब हुशार । आंगलविद्याविभूषित चतुर । आरंभीं  
 चाळीस टिकल्याच पगार । देतसे सरकार तयांते ॥२२६॥ ते पुढे ही छबी लाधतां । हळ्हळू वाढू लागतां ।  
 चाळिसांच्या बहुगुणे वरता । पगार आतां झालासे ॥२२७॥ एकाचिया दशगुणे देतां । दशगुणे अधिकार

१०. नऊ रुपयांचे दान, सौ. लक्ष्मीबाईला केले ते

दशगुणे सत्ता । हा तों अनुभव हातोहाता । सकळांदेखतां बाबांचा ॥२२८॥ शिवाय परमार्थाची दृष्टी । वाढीस लागे निष्ठेच्या पोटीं । ही काय आहे सामान्य गोठी । विचित्र हातोटी बाबांची ॥२२९॥ पुढे आप्पासाहेब मागती । फकीरानें दिलेली विभूती । पाहूं जातां ती पुडी होती । प्रेमें पाहती उघडून ॥२३०॥ उदीसमवेत पुष्ये अक्षता । पुडीमाजी निघालीं तच्चतां । ताईत बनवून अतिपूज्यता । बांधिली निजहस्तामाझारीं ॥२३१॥ पुढे बाबांचें दर्शन घेतां । स्वयें बाबांनीं जो दिधला होता । तो केंसही अति प्रेमळता । घातला ताइतामाझारीं ॥२३२॥ काय बाबांच्या उदीचें “महिमान । उदी शंकराचेंही भूषण । भावें भाळीं करी जो

११. या उदीच्या महत्त्वाचा आणखी एक दाखला रा. हरी सीताराम दीक्षित यांनी टिपून ठेवलेला आहे त्याचा उतारा -

‘पाल्यास पंजाब्याच्या चाळीत खिमजी लालजी जोशी या नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांची मुलगी बरेच दिवस आजारी होती. एके दिवशी ती अत्यवस्थ झाली. तेव्हा तिची आई आमच्या घरी येऊन महाराजांची उदी घेऊन गेली. त्या उदीने तिला ताबडतोब थोडा गुण आला. पुढे खिमजी मुलीला व बायकोला घेऊन शिर्डीस गेले. मुलगी इतकी अशक्त होती की, तिला चालवत नव्हते. हाता-पायांच्या अगदी काड्या झाल्या होत्या. तिला एका माणसाने उचलून महाराजांजवळ नेऊन बसविले. महाराजांनी तिला उदी लाविली व आशीर्वाद दिला. दोन-चार दिवसांत ती आपल्या पायांनी चालू लागली. मात्र, उठता-बसता तिला त्रास होत असे. मग तिने महाराजांकडे त्याबद्दल गान्हाणे केले. महाराजांनी तिला एक फळ खावयास दिले व तेव्हापासून तिची उठण्याची अडचणीही दूर झाली.

माझे एक मित्र एक दिवस माझ्या ऑफिसात आले व म्हणू लागले, “आज आठ दिवस मला झोप येत नाही. डॉक्टरांचे औषध घेत असतो; पण काही उपयोग होत नाही.” मी त्यांना महाराजांची उदी दिली व ती तीन दिवस घेण्यास सांगितले. दुसऱ्याच दिवशी ते माझ्या ऑफिसात आले व म्हणू लागले, “काल रात्री मी उदी घेतली व मला रात्रभर फार उत्तम झोप लागली.”

तसेच, वांद्रे येथे राहणाऱ्या माझ्या एका स्नेहाच्या मुलाला दोन महिने झोप येत नव्हती. त्याच्या बापाने त्यास शिर्डीस महाराजांच्या दर्शनास नेले. त्याच रात्री त्याला झोप आली व तेव्हापासून रोज रात्री झोप येऊ लागली.

॥ श्रीसाईसच्चरित ॥

|| अध्याय ३३ ||

चर्चन । विघ्ननिरसन तात्काळ ॥२३३॥ करूनि मुखमार्जन स्नान । करी जो नित्य उदी विलेपन ।  
चरणतीर्थसमवेत पान । पुण्यपावन होईल तो ॥२३४॥ शिवाय या उदीचा विशेष । सेविता होईल पूर्णायुष ।  
होईल पातकनिरसन अशेष । सुखसंतोष सर्वदा ॥२३५॥ ऐसें या गोड कथामृताचें पारणे । साईने केलें  
आपांकारणे । तेथ आपण आगंतुक पाहुणे । यथेष्ट जेवणे पंक्तीस ॥२३६॥ पाहुणे अथवा घरधनी । उभयांसी  
एकचि मेजवानी । प्रपंच नाहीं रसास्वादनीं । स्वानंदभोजनीं व्हा तृप्त ॥२३७॥ हेमाड साईचरणीं शरण । पुरे  
आतां हें इतुकेंच श्रवण । पुढील अध्यायीं होईल कथन । याहून महिमान उदीचें ॥२३८॥ उदीचर्चन साईदर्शन ।  
हाड्याव्रण निर्मूल निरसन । नास्त्रनिवारण ग्रंथिज्वरहरण । अवधानपूर्ण परिसावे ॥२३९॥ स्वस्ति  
श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । उदीप्रभावो नाम त्रयस्त्रिशत्तमोऽध्यायः संपूर्णः ॥

॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु । शुभं भवतु ॥